

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती  
मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक : विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई- ४०००३२

दिनांक :- ५ ऑगस्ट, २०१५

**वाचा :-**

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२००५/प्र.क्र.१/सां.का. २, दि.०९.१२.२०१५.
- २) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२०१५/प्र.क्र.१/सां.का.२, दि.१७.०६.२००६ व दि.२९.०६.२००६.
- ३) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२००८/प्र.क्र.(२७४)/ सां.का.२, दि.०९.०६.२००९.
- ४) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विकोश-२०११, प्र.क्र.१६/२०१५/भाषा-२, दि.१२.०२.२०१५.
- ५) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विकोश-२०११, प्र.क्र.१६/२०१५/भाषा-२, दि.२४.०४.२०१५.

**प्रस्तावना :-**

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग यांच्या संदर्भाधीन दि.९.१२.२००५ व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संदर्भाधीन दि.१७.६.२००६, दि.२९.६.२००६ व दि.९.६.२००९ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती. विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाच्या संदर्भाधीन दि.१२.२.२०१५ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली होती. पुनर्विचारांती मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती माहे जून, २०१५ पर्यंत सुरू ठेवण्यास संदर्भाधीन शासन निर्णय दि.२४.४.२०१५ अन्वये मान्यता देण्यात आली होती. सदर मंडळाच्या कालावधी दि.३०.०६.२०१५ रोजी संपुष्टात आला असल्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर खालील अध्यक्ष व सदस्यांची या आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेत तो पर्यंत नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	नाव	पद
१	श्री. दिलीप करंबळेकर	अध्यक्ष
२	श्री. अरविंद जामखेडकर	सदस्य
३	मेजर जनरल शशिकांत पित्रे	सदस्य

अ.क्र.	नाव	पद
४	श्री. अरुण फडके	सदस्य
५	श्री. सुहास बहुलकर	सदस्य
६	श्री. श्रीनंद बापट	सदस्य
७	डॉ. प्रदिप कर्णिक	सदस्य
८	श्री. दत्तात्रय पाष्टे	सदस्य
९	डॉ. अरुणचंद्र शं.पाठक	सदस्य
१०	डॉ. वसंत शिंदे	सदस्य
११	श्री. दीपक जेवणे	सदस्य
१२	डॉ. गौरी माहुलीकर	सदस्य
१३	प्रा. लक्ष्मणराव टोपले	सदस्य
१४	श्री. भगवान इंगळे	सदस्य
१५	श्री. सुरेश वाघे	सदस्य
१६	डॉ. बाळ फोडके	सदस्य
१७	डॉ. ग.व्या. माने	सदस्य
१८	डॉ. चंद्रशेखर सोलापूरे	सदस्य
१९	डॉ. नीरज हातेकर	सदस्य
२०	श्री. विवेक घळसासी	सदस्य
२१	श्री. वसंत आबाजी डहाके	सदस्य
२२	श्रीमती आशा बगे	सदस्य
२३	डॉ.अक्षयकुमार काळे	सदस्य

२. सदर मंडळावरील अशासकीय अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना वित्त विभाग शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दि.०३ मार्च, २०१० मधील तरतूदीनुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्र. बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दि.२४ मे, २०१२ मधील तरतूदीनुसार बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५०८०५१५२५५८१८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अपर्णा अ. गावडे )

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.

- २) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ५) महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा) , महाराष्ट्र , मुंबई
- ६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई.
- ८) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रभादेवी, मुंबई.
- ९) मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य(सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांचेमार्फत)
- १०) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, वांद्रे, मुंबई
- ११) संचालक, राज्य मराठी विकास संस्था, धोबीतलाव, मुंबई
- १२) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई
- १३) मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- १४) कक्ष अधिकारी, वित्त विभाग (व्यय-४/सेवा-५/विनियम), मंत्रालय, मुंबई
- १५) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १८) उप सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १९) निवडनस्ती.